(₹ In Lakhs)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients, 1] Mr. Shashikant Damodar Mhatre and 2] Mr. Mahendra Damodar Mhatre, legal heirs of the late Mr. Damodar Bablya Mhatre, intend to conduct a structural audit of the properties listed in the schedule. This audit will be carried out by licensed governmen departments or private entities.

Any individual or entity with any claim, right, share, interest, or objection regarding the mentioned properties-whether through inheritance, possession, gift, lien, covenant, will, family arrangement, court order, statutory authority, or any other means-must submit their claims in writing, along with certified copies of supporting documents, within seven (7) days from the date of this notice. These documents should be sent to my office at 34/2-A, Kamgar Nagar Colony, Kurla East, Mumbai-400024, and by email to

kingslegal@gmail.com. Failure to do so will result in the presumption that no such claim, share right, title, interest, or objection exists, or it will be considered waived and

Property Schedule

A] Property in the name of Mr. Shashikant Damodar Mhatre:

As per my clients' instructions, I am issuing this public notice.

1. Light Bill No. 9000 0073 4014, Damodar Bablya Mhatre House, Eksai Road, Borivali (West), Near Gaondevi Temple, Mumbai-400092 B] Properties in the name of Mr. Mahendra Damodar Mhatre :

1. Light Bill No. 9000 0051 6628, Address : Flat No. Eksar, Koliwada, L. T Road, Koliwada, Near Gaondevi Temple, Borivali (West), Mumbai-400092 All land situated at Taluka-Eksar, Borivali (West), Mumbai :

11 CTS No. 2305, Area 9.60 Sq.Meter, Property Card No. 4406, 21 CTS No. 2305/1, Area 31.10 Sq.Meter, Property Card No. 4407. 3] CTS No. 2305/2 Area 19.50 Sq.Meter, Property Card No. 4408. 4]. Light Bill No. 101 218 304 Address: Room No. 3, Eksar Road, Damodar Mhatre Chawl, Koliwada Borivali, Mumbai-92. 5] Light Bill No. 101 218 320, Address : House No. 1 Damodar Mhatre Chawl, eksar Road, Koliwada, Borivali (West), Mumbai-92. 6] Light Bill No. 101 218 339, Address: House No. 2, Damodar Mhatre Chawl, eksar Road, Koliwada, Borivali (West), Mumbai-400092. Property Boundaries :

1] East Boundary - Road leading to Eksar Gaon 2] West Boundary - Kishor Mhatre Chawl 3] North Boundary - Tukaram Mhatre Chawl 4] South Boundary - Nana Sadan

Date: 24/05/2024

Advocate Rupesh Balshankar Office: 34/2-A, Kamgar Nagar Colony, Kurla (East), Mumbai-400024



ATLANTA LIMITED

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED ON MARCH 31, 2024

Sr. **Particulars** Standalone Consolidated No Quarter ended Year ended Quarter ended Year ended 31/Mar/24 31/Dec/23 31/Mar/23 31/Mar/24 31/Mar/23 31/Mar/24 31/Dec/23 31/Mar/23 31/Mar/24 31/Mar/23 (Unaudited) (Audited) (Audited) (Audited) (Audited) (Audited) (Unaudited) (Audited) (Audited) (Audited) <u>1,</u>661.40 1 Total Income from Operations (Net) 8,256.64 410.13 443.16 10,024.64 598.13 14,886.3 Net Profit/(Loss) for the period (before tax. 7.289.58 7.09 (322.73)7.401.04 (1.271.02)8.022.94 240.7 (1.285.87)8.401.40 (920.65)Exceptional and /or Extraordinary Items) 240.71 54.772.17 (920.65) Net Profit/(Loss) for the period before tax 7.289.58 7 09 (322.73)7.401.04 (1,271.02) 23.282.38 (1,285.87 (after Exceptional and /or Extraordinary Items) 4,795.38 (2,230.68)22,384.40 240.71 Net Profit/(Loss) for the period after tax (after 7.09 4,906.83 (3,178.97 (3,605.21 53,874.19 (3,240.00) Exceptional and /or Extraordinary Items) 4,784.66 (3,195.89) 22,373.68 240.71 (3,256.92) 7.09 (2.247.60) 4.896.12 (3.622.13) 53.863.47 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) 1,630.00 1,630.00 1,630.00 1,630.00 1,630.00 1,630.00 1,630.00 1,630.00 1,630.00 1,630.00 6 Equity share capital Reserves (excluding Revaluation Reserve) 20,606.26 (40,015.66) as shown in the Balance Sheet of the previous year ended March 31, 2023 Earnings Per Share in Rupees 5.88 0.01 (2.74)6.02 (3.90)27.47 0.30 (3.98)(4.42)66.10 (before extraordinary items) (of ₹ 2/- each) Basic and Diluted: Earnings Per Share in Rupees 5.88 0.01 (2.74)6.02 (3.90)27.47 0.30 (4.42)66.10 (3.98)(after extraordinary items) (of ₹ 2/- each) Basic and Diluted

Notes:

Place : Mumbai

Date : May 25, 2024

(Rs. in Lakhs)

- The above is an extract of detailed format of the audited financial results for the the quarter and year ended on 31st March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the quarter and year ended audited financial results is available on the Stock Exchanges websites. (www.bseindia.com & www.nseindia.com) and also on the Company's website namely www.atlantalimited.in
- The audited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on May 25, 2024.

FOR ATLANTA LIMITED

Year Ended

Rajhoo Bbarot Chairman

ÁPRI GLOBAL

CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED

red & Corporate Office :- 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013 Circle Office: 9B, 2nd Floor, Pusa Road, New Delhi – 110060

APPENDIX IV POSSESSION NOTICE (for immovable property) Whereas, the undersigned being the Authorized Officer of Capri Global Capital Limited (CGCL) under the Securitisation

and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of the Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement rules. 2002. The borrower's attention is invited to provisions of sub -section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeemthe secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of CGCL for an amount as mentioned herein under with interest thereon

S. N.	Name of the Borrower(s) / Guarantor(s)	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date & Amount	
	(Loan Account No. LNMEAMR000056030 of our Amravati Branch)	All Piece and Parcel of Land and Building being Old Property No. 78, New Property No. 416 (Plot No. 1, 2, 3), Ward No. 1, Area Admeasuring 3010.5 Sq. Ft. (279.79.Sq. Mts)	Rs. 37 41 871/-	21-05-2024 (Symbolic)
	M/s Shagun Paint(Through its Proprietor) (Borrower) Mrs. Shilpa Sandesh Bagmar, Sandesh Shantilal Bagmar (Co-Borrower)	Mouje Chandur Railway, Taluka and District A (Along with Construction standing thereon Property No. 416 (Plot No. 1) — Area admed Service Lane, South: Main Road, East: House of Mr. Sanjay Panpaliya, For Property admeasuring 558 Sq. Ft., North: House of Na Road, East: Service Road, West: Service Road For Property No. 416 (Plot No. 3) — Area admes Service Road, South: House of Gulhane, East: West: House of Anil Bagmar) Bounded as asuring 967.64 See of Mr. Ajay Editor No. 416 (Plot resh Panpaliya, Securing 1484.86	s follows: For Sq. Ft., North: Bagmar, West: No. 2) – Area South: Service Sq. Ft., North:
_				

Place: AMRAVATI Date : 26-MAY-2024 Sd/- (Authorised Officer) For Capri Global Capital Limited (CGCL)



AMFORGE INDUSTRIES LIMITED

(CIN - L28910MH1971PLC015119)

Regd. Office: 1118, Dalamal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400 021 $\textbf{Tele: } 022\text{-}49637707/49635404 \quad \textbf{Email: } secretarial@amforgeindustries.com; www.amforgeindia.in$ AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2024

Sr. NO	Particulars	G	luarter ende	d	Year	ended
INO	Tarriodiaio	31st March, 2024	31st December, 2023	31st March, 2023	31st March, 2024	31st March, 2023
		Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited
1	Revenue from Operations	-	-	-	-	-
	Other Income	97.28	51.10	78.06	263.11	273.18
١.	Total Income	97.28	51.10	78.06	263.11	273.18
2	Expenses					
	a) \Cost of Material Consumed / Purchases of					
	Traded Goods	-		-	.	-
	b) Employee Benefit Expenses	12.62	5.82	2.81	29.04	25.09
	c) Finance Cost	8.48	2.90	3.56	21.66	23.75
	d) Depreciation & Amortisation	11.62	6.88	8.30	32.06	33.44
	e)Other Expenses	79.10	35.68	35.23	170.58	170.37
١.	Total Expenses	111.82	51.28	49.90	253.34	252.65
3	Profit / (Loss) before tax (1 - 2)	(14.54)	(0.18)	28.16	9.77	20.53
4	Tax Expenses					
	a) Current Taxation	-	0.50	1.84	2.85	3.20
	b) Deferred Tax	14.32	-	(1.53)	14.32	(1.53)
1_	c) Earlier Years (Short) / Excess Provision of tax	19.50	-	-	19.50	-
5	Net Profit / (Loss) for the period from		(2.22)			
١.	Continuing Operations (3 - 4)	(48.36)	(0.68)	27.85	(26.90)	18.86
6	Profit / (Loss) from discontinued operations	-	-	-	-	-
7	Tax Expense of discontinued operations	-	-	-	-	-
8	Net Profit / (Loss) from discontinued operations (after tax)	-	-		-	
9	Net Profit / (Loss) for the period (5+8)	(48.36)	(0.68)	27.85	(26.90)	18.86
10	Other Comprehensive Income	6.15	17.08	-	23.24	-
Α	(i) Items that will not be reclassified to Profit & Loss	7.29	20.24	-	27.53	-
	ii) Income Tax relating to items that will not be		(= (=)			
l_	reclassified to Profit & Loss	(1.14)	(3.16)	-	(4.29)	-
В	i) Items that will be reclassified to Profit & Loss	-	-	-	-	-
	ii) Income Tax relating to items that will be					
1	reclassified to Profit & Loss	-			-	-
11	Total Comprehensive Income	(42.21)	16.40	27.85	(3.66)	18.86
	i) Paid up Equity Capital				007.74	007.74
1	(Equity Shares of Face Value of Rs. 2/- each)				287.74	287.74
1,,	ii) Other Equity				983.20	960.68
12	Earning Per Equity Share (for continuing operations)	(0.04)	(0.04)	0.40	(0.40)	0.40
	a) Basic (Rs. per share)	(0.34)	(0.01)	0.19	(0.19)	0.13
1,	b) Diluted (Rs. per share)	(0.34)	(0.01)	0.19	(0.19)	0.13
13	Earning Per Equity Share (for discontinued operations)					
	a) Basic (Rs. per share)	-	-	-	-	-
L	b) Diluted (Rs. per share)	-	-	-	-	-
14	Earning Per Equity Share					
1	(for discontinued and continuing operations)	(0.04)	(0.04)	0.40	(0.40)	0.40
1	a) Basic (Rs. per share)	(0.34)	(0.01)	0.19	(0.19)	0.13
1	b) Diluted (Rs. per share)	(0.34)	(0.01)	0.19	(0.19)	0.13

				NO
	BALANCE SHEET AS AT MARCH 31		nt in Rs. Lakhs	1)
		As at	As at	
	Particulars	March 31, 2024	March 31, 2023	
Α	ASSETS			
1 i) ii)	Non-Current Assets Property, Plant and Equipments Other Intangible Assets	42.94	80.18 0.13	
''' iii	RoU Assets	64.49	0.13	2)
iv)	Investments Property	331.07	337.42	
v)	Financial Assets	001.07	007.42	
'	Investments	301.62	6.96	
	Total Non Current Assets	740.11	424.69	
2	Current Assets			3)
	i) Financial Assets			
	Trade Receivables	-	-	
	Loans and Advances	615.74	750.00	
	Other Current Assets	259.15	361.31	
	Cash and Cash Equivalent	49.84	215.26	
ii)	Deferred Tax Assets (Net) Total Current Assets	17.50	27.02	
	TOTAL ASSETS	942.23 1.682.34	1,353.59 1,778.28	4)
в	EQUITY AND LIABILITIES	1,002.34	1,770.20	4)
۱ ۲	1 Equity			
	Equity Share capital	287.74	287.74	
	Other Equity	983.20	960.68	
	Total Equity	1,270.94	1,248.42	
	2 Liabilities	ĺ	ŕ	
	Non-current liabilities			5)
i)	Financial Liabilities			
	Borrowings	71.00	171.00	
	Other Financial Liabilites			
ii)	Other Current Liabilities	236.06	190.32	6)
iii)	Deferred Tax Liabilities Total Non Current Liabilities	307.06	361.32	
3	Current liabilities	307.00	301.32	7)
٥	i) Financial Liabilities			l ''
	Trade payables	7.92	11.79	
	ii) Provisions	96.42	156.75	
	Total Current Liabilities	104.34	168.54	
	TOTAL LIABILITIES	1,682.34	1,778.28	
		,	,	

- The audited financial results for the quarter and year ende 31st March, 2024 ("the financial results") of Amforge Industrie Limited ("the Company") have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under Section 133 of the Companies Act 2013 ("the Act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended)
- The financial results for the quarter and year ended 31st March 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company in their respective meeting held o 24th May, 2024.
- The financial results for the quarter and year ended 31 March 2024 have been audited by the statutory auditors of the Company, as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 The statutory auditors have expressed unmodified opinion on these financial results for the quarter and year ended 31s March, 2024.
- The Board of Directors has appointed the following Ker Managerial Personnel with effect from May 24, 2024: i) Mr. Jayesh Thakkar, as a Managing Director for a period o 3 years on the terms and conditions as recommend by the Nomination and Remuneration Committee. ii) Mi Balasubramanian Konar, as a Chief Financial Officer
- These financial results shall be filed with the Bombay Stock Exchange Limited ("BSE") and shall be available on the Company's website (www.amforgeindia.in) or on the websi of BSE (www.bseindia.com)
- There are no reportable segment and therefore in the conte of Ind AS-108, disclosure of segment information is not provided Figures for the quarter ended 31 March 2024 and th corresponding guarter ended in the previous year as reported in these financial results are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures for the nine months period ende 31 December 2023.
- 8) The Previous period / year's figures have been regrouped rearranged wherever cosidered necessary to make the comparable.

For and on behalf of the Board of Director Amforge Industries Limited

> Managing Director Jayesh Thakkar

EGASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED 55-56,5th Floor Free Press House Nariman Point, PEGASUS Mumbai -400021 Phone No: (022) 61884700/728 mail: sys@pegasus-arc.com URL: www.pegasus-arc.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that the PUBLIC NOTICE FOR SALE BY E -AUCTION of the property published by Pegasus Assets Reconstruction Pvt. Ltd. in the capacity as Trustee of Pegasus Group Thirty Two Trust-I, in the newspaper 'Nav Shakti' and 'Free Press Journal' dated 20/04/2024 in respect ed of the property situated at Village Vihur, Alibaug, Taluka Murud, Distric Raigad, stands cancelled

n case of those who have deposited the EMD, the same shall be returned at the earlies The inconvenience caused is regretted

Sd/- AUTHORISED OFFICER Pegasus Assets Reconstruction Private Limited Date: 26/05/2024 (Trustee of Pegasus Group Thirty Two Trust-I

(C) Kotak Kotak Mahind KOTAK MAHINDRA BANK LIMITED ONLINEE-AUCTION Branch Office: : Ad Mumbai-400098 SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-auction sale notice for sale of immovable assets under the securitisation and reconstruction of financial assets and enforcement of security interest act, 2002 under rule 9(1) of the security interest (enforcement) rule, 2002. Subsequent to the assignment of debt in favour of Kotak Mahindra Bank Limited by "Poonawalla Housing Finance Limited (hereinafter referred to as 'phifl' the authorised officer of Kotak Mahindra Bank Limited (hereinafter referred to as "the bank / kmbl/secured creditor) has taken the physical possession of below described immovable property (hereinafter called the secured asset) mortgaged/charged to the secured creditor on 16.02.2024. Notice is hereby given to the borrower (s) and guarantor (s) in particular and public in general that the bank has decided to sale the secured asset through e-auction under the provisions of the sarfaesi act, 2002 on "as is where is", "as is what is", and "whatever there is" basis for recovery of Rs. 27,08,937/- (rupees twenty seven lakh eight thousand nine hundred thirty seven only)outstanding as on 22-05-2024 along with future applicable interest till realization, under the LOAN ACCOUNT NO.HM/02367H/18/100079; loan availed by Mr. Kishorilal A Bupta S/o Mr. Amritlal Shiochran Gupta & Mrs. Seema Kishorilal Bupta D/o Mr. Motilal Gupta as per below details.

ı	TAITTICULAIN	DETAIL
ı	Date Of Auction	28.06.2024
ı	Time Of Auction	Between 12:00 Pm To 1:00 Pm With Unlimited
ı		Extension Of 5 Minutes
	Reserve Price	Rs.12,50,000/-(Rupees Twelve Lakh Fifty Thousand Only)
ı	Earnest Money Deposit (emd)	RS. 1,25,000/-(Rupees One Lakh Twenty Five Thousand Only)
ı	Last Date For Submission Of Emd With Kyc	27.06.2024 Up To 5:00 P.M. (IST)
ı		II That Diego And Daysol Of Maytongo Dyanayty Dagging Flat N

All That Piece And Parcel Of Mortgage Property Bearing Flat No. 003. In "d" Wing, On Ground Floor, Admeasuring An Area Of About 419 Sg. Ft. (built Up Area) I.e 38.94 Sg. Mts. (built Up Area), In The Building Known As "suraj Green Park Co-operative Housing Society Limited", Constructed On Free Hold Non Agricultural Land Bearing Survey No. 10 Hissa No. 4, Survey No. 17, Hissa No. 3/1 Pt., Lying Being And Situated At Village Samel, (old Survey No.55 & 56 Of Old Village Umrale), Near Little Flower High School, Samelpada, Nallasopara (west), Tal Vasai, District Palghar, Within The Area Of Sub Registrar Of Assurances Vasai No, Nallasopara, Thane Mumbai- 401203. Boundaries: North: Ashoka Apartment, South: Maharaj Apartment, East: Sunder Plaza, West: New Paras Building. DESCRIPTION OF THE SECURED ASSET

KNOWN ENCUMBRANCES The borrowers' attention is invited to the provisions of sub section 8 of section 13, o the act, in respect of the time available, to redeem the secured asset. Borrowers in particular and public in general may please take notice that if in case auction scheduled herein fails for any reason whatsoever then secured creditor may enforce security interest by way of sale through private treaty. In case of any clarification/requirement regarding assets under sale, bidder may contact Mr. Rupesh Pawar (+91 8097895337), Mr. Agnel Pillai (+91 8976929685), Mr. Gurpal Singh (+91 8976898212) & Mr. Rajender Dahiya (+91 8448264515). Bidder may also contact the bank's ivr no. (+91-9152219751) for clarifications.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link https://www.kotak.com/en/bank-auctions.html provided in the bank's website i.e. www.kotak.comand/or on http://bankauctions.in/ ace: Thane-Mumbai Date: 26.05.2024

RELIANCE

(Not annualised for guarter ended)

RELIANCE POWER LIMITED CIN - 140101MH1995PLC084687

Registered Office: Reliance Centre, Ground Floor, 19, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001, Tel: 91 22 43031000 Fax: 91 22 43033166

Website: www.reliancepower.co.in, Email: reliancepower.investors@relianceada.com A. Extract of the Consolidated Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2024

Quarter Ended

Sr.		Quarter	Ended	Year	Ended
No.	Particulars	March	March	March	March
	Tarricolars	31, 2024	31, 2023	31, 2024	31, 2023
		Unaudited	Unaudited	Audited	Audited
1	Total Revenue	2,19,385	1,85,332	8,26,023	7,85,396
2	Net Profit / (Loss) before exceptional items and tax	(40,358)	(86,544)	(1,81,430)	(1,37,584)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional item	s) (44,363)	17,142	(1,85,435)	(33,898)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	(39,756)	25,691	(2,06,839)	(40,289)
5	Total Comprehensive Income for the period	(39,662)	23,119	(2,06,522)	(43,882)
6	Paid-up Equity Share Capital (Par value of Rs. 10 each)	4,01,697	3,73,521	4,01,697	3,73,521
7	Earnings Per Share (Face value of Rs. 10 each)				
	(for continuing and discontinuing operation)				
	(a) Basic (Rs.)	(1.032)	0.924	(5.458)	(1.353)
	(b) Diluted (Rs.)	(1.032)	0.873	(5.458)	(1.353)

B. Extract of the Standalone Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2024 Rupees in Lakhs

		4,44,101				
No.	Particulars Particulars	March	March	March	March	
	i unicoluis	31, 2024	31, 2023	31, 2024	31, 2023	
		Unaudited	Unaudited	Audited	Audited	
1	Total Revenue	841	3,019	10,963	12,139	
2	Net Profit / (Loss) before exceptional items and tax	(5,106)	(15,736)	(6,179)	(38,215)	
3	Net Profit / (Loss) before tax (after exceptional items)	5,968	87,950	4,895	65,471	
4	Net Profit / (Loss) after tax (after exceptional items)	5,968	87,950	4,895	65,471	
5	Total Comprehensive Income/ (Loss)	20,540	(48,077)	13,967	(64,281)	
6	Paid up Equity Share Capital	4,01,697	3,73,521	4,01,697	3,73,521	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	5,38,017	5,05,031	5,38,017	5,05,031	
8	Security Premium Account	11,24,473	11,05,454	11,24,473	11,05,454	
9	Net worth	13,76,667	14,17,680	13,76,667	14,17,680	
10	Outstanding Debt	4,19,983	5,39,170	4,19,983	5,39,170	
11	Debt Equity Ratio	0.31	0.38	0.31	0.38	
12	Earnings Per Share (Face value of Rs. 10 each)					
	(For continuing and discontinuing operations)					
	Basic	0.155	2.527	0.130	1.881	
	Diluted	0.149	2.386	0.123	1.776	
	(Not annualised for quarter ended)					
13	Capital Redemption Reserve	-	-	-	-	
14	Debenture Redemption Reserve	4,683	4,683	4,683	4,683	
15	Debt Service Coverage Ratio	0.03	0.06	0.32	0.15	
16	Interest Service Coverage Ratio	(1.25)	(0.22)	1.14	0.65	
10		(1.25)	(0.22)			

- C. The consolidated financial results of the Group have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013.
- D. The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter and year ended March 31, 2024 drawn up both on a Standalone and Consolidated basis, filed with Stock Exchanges on May 25, 2024 under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and year ended March 31, 2024 are available on the Company's website, www.reliancepower.co.in and on the website of the Stock Exchanges, www.bseindia.com and www.nseindia.com

Place: Mumbai Date: May 25, 2024



HUBTOWN LIMITED

CIN: L45200MH1989PLC050688

STANDAL ONE

Registered Office: Hubtown Seasons, CTS No. 469-A, Opp. Jain Temple, R. K. Chemburkar Marg, Chembur - East, Mumbai - 400 071

Phone: + 91 22 2526 5000; Fax: + 91 22 25265099; E-mail: investorcell@hubtown.co.in; Website: www.hubtown.co.in

FXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

> (₹ in lakh except as stated) CONSOLIDATED

		CONSOLIDATED								
	Q	uarter ende	ed	Year ended		Quarter ended			Year e	nded
Particulars	March 31, 2024 Audited	December 31, 2023 Unaudited	March 31, 2023 Audited	March 31, 2024 Audited	March 31, 2023 Audited	March 31, 2024 Audited	December 31, 2023 Unaudited	March 31, 2023 Audited	March 31, 2024 Audited	March 31, 2023 Audited
. Total Income from Operations	10310	3585	4359	23716	23483	19015	4161	8581	36203	33600
. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(166)	365	(274)	642	(2108)	(8755)	633	141	(7527)	(606)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(166)	365	(274)	642	(2108)	(8755)	633	141	(7527)	(606)
. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(299)	246	(316)	616	1081	(8913)	510	144	(7596)	2628
. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(310)	378	(692)	701	1009	(8982)	392	(86)	(8492)	2794
. Equity Share Capital (face value of ₹ 10/- each)	7994	7634	7634	7994	7634	7994	7634	7634	7994	7634
Reserves (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year				137960	136107				117807	122932
. Earning per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised)										
Basic	(0.40)	0.32	(0.42)	0.80	1.47	(11.69)	0.34	0.63	(11.17)	4.16
Diluted	(0.40)	0.32	(0.42)	0.80	1.47	(11.69)	0.34	0.63	(11.17)	4.16
-	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital (face value of ₹ 10/- each) Reserves (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year Earning per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised) Basic	March 31, 2024 Audited . Total Income from Operations . Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) . Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) . Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) . Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) . Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] . Equity Share Capital (face value of ₹ 10/- each) . Reserves (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year . Earning per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised) Basic (0.40)	Particulars Particulars March 31, 2024 Audited Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital (face value of ₹ 10/- each) Reserves (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year Earning per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised) Basic Quarter ende 31, 2024 Audited March 31, 2023 Unaudited (166) 365 (299) 246 (310) 378 7894 7634 (534 (634 (634 (634 (7994 7634	Particulars Particulars March 31, 2024 Audited March 31, 2023 Audited March 31, 2023 Audited March 31, 2023 Audited Audited	March 31, 2024 Audited Unaudited Audited (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period (before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital (face value of ₹ 10/- each) Reserves (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year Earning per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised) Basic (0.40) 0.32 (0.42) 0.80	Particulars Particulars	Particulars Particulars	Particulars Particulars	Particulars Particulars	Particulars Particulars Particulars Particulars Particulars Particulars March 31, 2023 March Mudited Audited National Particular Section Particular Section March March Mudited Audited Audited Audited Audited Audited Audited National Particular Section March 31, 2023 March 31, 2023 March 31, 2023 March Mudited Audited Audited Audited Audited National Particular Section March Mudited Audited Audited Audited Section March Mudited Audited Audited Section March Mudited Section March Mudited Audited Audited Audited Section March Mudited Section March Mudited Section March Mudited Audited Section March Mudited Section March Mudited Audited Section March Mudited Audited Section March Mudited Section March Mudited Audited Section March Mudited Section March Mudited Audited Section March Mudited Audited Section March Mudited Section March

Place: Mumbai

Dated: May 24, 2024

- The above results have been reviewed by the Audit and Compliance Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on May 24, 2024
- The above is an extract of the detailed format of Quarterly / Yearly Financial Results filed with the Stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Yearly Financial Results are available on the websites of the Stock Exchanges - www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website - www.hubtown.co.in.
- Figures for the previous year have been regrouped/rearranged/reclassified, wherever necessary.

For and on behalf of the Board For Hubtown Limited

> Vyomesh M. Shah **Managing Director** DIN: 00009596

Place: Mumbai Date : 24th May, 2024

DIN: 03474967

जाहीर सूचना

हे लक्षात घेण्यासारखे आहे की चेक अनादर

प्रकरणातील आरोपी, ज्याची नावे येथे क्र आणि

दंडाधिकार कोर्ट क्र. मुंबई येथे १) दंडाधिकारी ३०

वा कोर्ट-कुर्ला एसएस/३०००३९४/२०२१

अनिल कमार भंडी विरुद्ध पराहनाम्बन नायर आणि

ओआरएस २) दंडाधिकारी ५९वा कोर्ट - कर्ला

एमआयएससी/५९०१४४०/२०२१ अनिल कुमार

४) दंडाधिकारी ३०वा कोर्ट - कुल

एसएस/३०००३९२/२०२१ अनिल कुमार भंडी

विरूद पद्माब्नाम्बन नायर आणि ओआरएस ५

मख्य एमएम १ला किळा कोर्ट-टीए/०१०००५०/२०२३ अनिल कमार भंडी

विरूद्ध धना श्री एंटरप्राइजेस आणि ओआरएस.

१. श्री पद्माब्नाम्बन नायर २०२, श्री श्रद्धा अव्हेन्यू प्लॉट क्र.६५, सेक्टर २०, कामोठे, नवी मुंबई

२. अजय नलावडे आणि धनश्री एंटरपाटनेय (मालकीची चिंता) २०२. श्री श्रद्धा अव्हेन्य प्लॉट क.६५. सेक्टर २०. कामोठे. नवी मंबई ४१०२०९ वरील नमूद, न केलेल्या इतर आरोपींसह, जर कोणी हजर व्हायचे असेल तर, सूचना न सापडल्याने परत पोलीस स्टेशन फसवणुकीचे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. माहिती देणाऱ्यांना योग्य

मुंबई-३००/२, ऋषभ, एस के बोले रोड लगत

दिल्ली-ए१/बी४१, जनकपुरी, न्यू दिल्ली ११०५८

ईमेल:charanchander74@rediffmail.com

सर्व लोकांस कळविण्यात येते की, दुकान नं ११ तळमजला, क्षेत्र-१७५ चौ फुट, (सुपर वांधिव क्षेत्र), "सिल्वर आर्केड को ऑप हाऊसिंग सोसायटी लि.," सि.टी.एस.नं.२७६४, गांव मौज-धोवली, पापडी, वसई-(पुर्व), मालमत्ता कं VV04/19801, विभाग कं.४, ता.वसई, जि पालघर, अशी मिळकत १) श्री अंजुम अन्वर मुल्ल व २) श्री समीर अन्वर मुल्ला हयांनी दि ३०/१२/२०१३ रोजीच्या दस्त कं.वसई-६

१७१५-२०१३, च्या करारान्वये श्री . हेमराज शिवला भाटीया हयांच्याकडून खरेदी केली आहे . तत्पुर्व

सदरची मिळकत श्री . हेमराज शिवलाल भाटीया ह्यांर्न

दि .२३/१२/२००५ रोजीच्या दस्त कं वसई-१ ७५३२**-२००**५, च्या करारान्वये श्रीमती मोनीक

घोन्सालवीस हयांच्याकडून खरेदी केली आहे तत्त्पूर्वी सदरची मिळकत १) श्रीमती मोनीका घोन्सालवीस व २) कुमारी . वेरील घोन्सालवीस ह्यांनी दि . ०२ / ०५ / १९९५ रोजीच्या दस्त कं . वस -१-छापिल-१११४-१९९५, दि **.०**३/**०**५/१९९५ च्या करारान्वये मे श्री सालासार असोसिएट

ह्यांच्याकडन खरेदी केली होती. अशी मिळक

आमचे अशिल १) श्री अंजुम अन्वर मुल्ला व २

श्री समीर अन्वर मुल्ला ह्यांच्याकडून खरेदी करर

आहेत . परंतु सदर मिळकत श्रीमती मोनीका

घोन्सालवीस ह्यांनी दि २३/१२/२००५ रोजीच्या

दस्त कं वसई-१-७५३२-२००५, च्या करारान्वरं थी हेमराज शिवलाल भाटीया ह्यांना विकतान

एकटीनेच विकण्याचा व्यवहार केला असून सद

इस्तामध्ये कठेच कमारी . वेरील घोन्सालवीस हिच्य गवाचा उल्लेख केलेला नाही . त्यामुळे सदर मिळकर

अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे किंवा नाही या परिक्षणाकरिता सदर प्रकरण आमच्याकडे आमच्य

अशिलांनी सोपविलेले आहे. तरी सदर मिळकर्त सवंधाने कोणाहीकडे हितसवंधाच्या दृष्टीने गहाण दान, वक्षिसपत्र, वाटप, वारसाहक्क, मृत्यूपत्र, पोटगी वोजा, कोर्टाचे दावे /निकालपत्र, वसुली दाखले व कञ्जाहक्कः वैगरेरित्या हस्तांतरणाच्या दर्प्टीरं विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारर पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध झाल्यापासन १४ दिवसांच्या आत लेखी कायदेशी पराव्यासकट आपली हरकत आमचे कार्याल

१२२ /११७, सत्यम शिवम शॉपीग सेंटर, पहिला माळ

नालासोपारा प . , ता . वसई, जि . पालघर येथे साद

केली पाहिजे अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही

हरकत हक्कं असल्यास तो सोडन देण्यात आला आ

असे समजुन सदर मिळकत अगदी निर्विवा

वोजाविरहीत आहे असे समजुन पुढील खरेदी व्यवहा

पेन वकील ॲन्ड सन्सकरित

ॲड . वेन्सन विल्यम पे

पूर्ण केला जाईल, ही नोंद घ्यावी

दिनांक : २६/०५/२०२४

चरणजीत सिंग चंद्रपाल

मोबाः ९८२१६४०४३७

वकील, सर्वोच्च न्यायाल

खालील आरोपीची पत्ते आहेत.

४१०२०९.

बक्षीस दिले जाईल

ÁPRI GLOBAL

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड नोंदणीकृत आणि निगम कार्यालयः ५०२, टॉवर-ए, पेनिन्सुल्ला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३

सर्कल कार्यालयः ९बी, २रा मजला, पुसा रोड, न्यू दिल्ली-११००६० जोडपत्र IV कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे (सीजीसीएल) प्राधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकत अधिकारी दारे मागणी सचना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार/ हमीदार यांना आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ८ अन्वये घेतला आहे. तारणमत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतदीनसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सीजीसीएल च्या रकमेसह खालील नमूद पुढील व्याजाच्या अधीन राहील.

अ. —	कर्जदार/ हमीदाराचे नाव	तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)	मागणी सूचना दिनांक आणि रक्कम	कब्जाचे दिनांक
क्र.	हमादाराच नाव	(स्थावर ।मळकत)	आ।ण स्वकम	ादनाक
8	(कर्ज खाता क्र.	जनी मिळकत क्र. ७८, नविन मिळकत क्र. ४१६	89-03-9098	२१-०५-२०२४
	एलएनएमईएएमआर००००५६०३०	(प्लॉट क्र. १, २,३), प्रभाग क्र. १, क्षेत्र मोजमापित		(सांकेतिक)
	आमच्या अमरावती शाखा चे)	३०१०.५ चौ. फू. (२७९.७९ चौ. मीटर्स) मौजे चांदूर	३७,४१,८७१/-	
	मे. शगुन पेंट (द्वारे त्याचे मालक)	रेल्वे, तालुका आणि जिल्हा अमरावती, महाराष्ट्र		
	(कर्जदार)	४४४९०४ (त्यासह तेथे उभे असलेले बांधकाम) येथे	असलेल्या जमीन आणि इ	मारतीचे ते सर्व भाग
	श्रीम. शिल्पा संदेश बागमार,	आणि विभाग सीमाबद्ध पुढील प्रमाणे: मिळकत क्र.	४१६ (प्लॉट क्र. १) सार्ठ	ो – क्षेत्र मोजमापित
	संदेश शांतीलाल बागमार	९६७.६४ चौ. फू., उत्तर: सर्विस लेन, दक्षिण: मुख्य रस	न्ता, पूर्व: श्री. अजय बागम	ार यांचे घर, पश्चिम:
	(सह-कर्जदार)	श्री. संजय पानपालिया यांचे घर, मिळकत क्र. ४१६ (प	न्लॉट क्र. २) साठी- क्षेत्र म	गोजमापित ५५८ चौ.
		फू., उत्तर: श्री. नरेश पानपालिया यांचे घर, दक्षिण: सर्वि	र्वेस रोड, पूर्व: सर्विस रोड,	पश्चिम: सर्विस रोड
		मिळकत क्र. ४१६ (प्लॉट क्र. ३) साठी- क्षेत्र मोजम	गपित १४८४.८६ चौ. फू.	, उत्तर: सर्विस रोड,
		दक्षिण: गुलहाने यांचे घर, पूर्व: हेमचंद बागमार यांचे घ	र, पश्चिम: अनिल बागमार	यांचे घर

ठिकाण: अमरावती दिनांक : २६-मे-२०२४ सही/- (प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड (सीजीसीएल) करिता

सिन्नर बिडी उद्योग लिमीटेड

रजि. ऑफिस ६२, २ रा मजला, २१७, पारेख, महेल, लेडी जमशेदजी रोड, शिवाजी पार्क, माहीम, मुंबई ४०००१६ इमिल- investor@sinnarbidi.com, वेबसाईट : www.sinnarbidi.com फोन. ०२५३-२५९४२३१, फॅक्स-०२५३-२५९५६९८ . सीआयएन- एल१६००२एमएच१९७४पीएलसी०१७७३४

३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे व वार्षिक लेखा परिक्षित स्वतंत्र व एकत्रित वित्तीय निष्कर्ष

अ.	तपशिल		स्वतंत्र		एकत्रित				
क्र.		आर्थिक वर्षातील संपलेले तिमाही		पूर्ण झालेले आर्थिक वर्ष	आर्थिक संपलेले	पूर्ण झालेले आर्थिक वर्ष			
		39.03.78	39.03.73	39.03.78	39.03.78	३१.०३.२३	39.03.78		
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
१	कामकाजातून झालेले उत्पन्न	१२७.६२	१६७.२४	५१०.१९	१२७.६२	१६७.२४	५१०.१९		
?	करापूर्वी कालावधीसाठी नफा/ (तोटा) (अपवादात्मक बाबीपूर्वी)	(१२.८६)	२२.५२	१८.२१	(१२.८६)	२२.५२	१८.२१		
ş	करापूर्वी कालावधीसाठी नफा/ (तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)	(१२.८६)	२२.५२	१८.२१	(१२.८६)	२२.५२	१८.२१		
8	करानंतर कालावधीसाठी नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)	(११.२९)	२४.६४	११.९८	(११.२९)	२४.६४	११.९८		
ų	कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्न असलेल्या कालावधीसाठी एकूण कमालीदार उत्पन्न	(४.०५)	२४.६६	१९.२३	(४.०५)	२४.६६	१९.२		
ξ	समभाग भांडवल	२०.००	२०.००	२०.००	२०.००	२०.००	20.00		
G	राखीव पुर्नमूल्यांकीत राखीव वगळून (ताळेबंदानुसार)	-	-	-	-	-	-		
ሪ	ईपीएस (भाग रु. ५/- प्रत्येकी)								
	अ) पायाभूत	(२.८२)	६.१६	7.99	(२.८२)	६.१६	2.99		
	ब) सौम्यिकृत	(२.८२)	६.१६	२.९९	(२.८२)	६.१६	7.99		

तिमाही व वार्षिक स्वतंत्र आर्थिक वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्चेंजच्या वेबसाईटवर www.bseindia.com व कंपनीच्या वेबसाईट www.sinnarbidi.com वर उपलब्ध आहे

संचालक मंडळाचे आदेशान्वये सिन्नर बिडी उद्योग लि.. करिता रामदास जाधव पर्णवेळ संचालक व सि.एफ.ओ

डीआयएन: ०९५४५२५६

ठिकाण : नाशिक दिनांक : २५ मे. २०२४

AMFORGE INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 1118, Dalamal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400 021

(CIN - L28910MH1971PLC015119)

Tele: 022-49637707/49635404 Email: secretarial@amforgeindustries.com; www.amforgeindia.ir AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2024

Sr.	Particulars	G	uarter ende	Year ended		
NO	Particulars	31st March, 2024	31st December, 2023	31st March, 2023	31st March, 2024	31st March, 2023
		Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited
1	Revenue from Operations		-	-	-	
	Other Income	97.28	51.10	78.06	263.11	273.18
	Total Income	97.28	51.10	78.06	263.11	273.18
2	Expenses					
	a) Cost of Material Consumed / Purchases of					
	Traded Goods					-
	b) Employee Benefit Expenses	12.62	5.82	2.81	29.04	25.09
	c) Finance Cost	8.48	2.90	3.56	21.66	23.75
	d) Depreciation & Amortisation	11.62	6.88	8.30	32.06	33.44
	e)Other Expenses	79.10	35.68	35.23	170.58	170.37
	Total Expenses	111.82	51.28	49.90	253.34	252.65
3	Profit / (Loss) before tax (1 - 2)	(14.54)	(0.18)	28.16	9.77	20.53
4	Tax Expenses					
	a) Current Taxation	-	0.50	1.84	2.85	3.20
	b) Deferred Tax	14.32	-	(1.53)	14.32	(1.53)
	c) Earlier Years (Short) / Excess Provision of tax	19.50	-	-	19.50	-
5	Net Profit / (Loss) for the period from					
	Continuing Operations (3 - 4)	(48.36)	(0.68)	27.85	(26.90)	18.86
6	Profit / (Loss) from discontinued operations	-	-	-	-	-
7	Tax Expense of discontinued operations	-	-	-	-	-
8	Net Profit / (Loss) from discontinued operations (after tax)		-			-
9	Net Profit / (Loss) for the period (5+8)	(48.36)	(0.68)	27.85	(26.90)	18.86
10	Other Comprehensive Income	6.15	17.08	-	23.24	-
Α	(i) Items that will not be reclassified to Profit & Loss	7.29	20.24	-	27.53	-
	ii) Income Tax relating to items that will not be		4- 4-1			
_	reclassified to Profit & Loss	(1.14)	(3.16)	-	(4.29)	-
В	i) Items that will be reclassified to Profit & Loss	-	-	-	-	-
	ii) Income Tax relating to items that will be					
	reclassified to Profit & Loss					
11	Total Comprehensive Income	(42.21)	16.40	27.85	(3.66)	18.86
	i) Paid up Equity Capital					
	(Equity Shares of Face Value of Rs. 2/- each)				287.74	287.74
	ii) Other Equity				983.20	960.68
12	Earning Per Equity Share (for continuing operations)	()	(0.01)		45.45	
	a) Basic (Rs. per share)	(0.34)	(0.01)	0.19	(0.19)	0.13
	b) Diluted (Rs. per share)	(0.34)	(0.01)	0.19	(0.19)	0.13
13	Earning Per Equity Share (for discontinued operations)					
	a) Basic (Rs. per share)	-	-	-	-	-
	b) Diluted (Rs. per share)	-	-	-	-	-
14	Earning Per Equity Share					
	(for discontinued and continuing operations)	(0.7.1)	(0.5.1)		(0.15)	
	a) Basic (Rs. per share)	(0.34)	(0.01)	0.19	(0.19)	0.13

(0.34)

(0.01)

BALANCE	SHEET	AS	ΑT	MARCH	31,		Amoui	
							-	

b) Diluted (Rs. per share)

Place: Mumbai

Date : 24th May, 2024

	BALANCE SHEET AS AT MARCH 31	, 2024 Amoui	nt in Rs. Lakhs	1)
		As at	As at	
	Particulars	March 31, 2024	March 31, 2023	
Α	ASSETS			
1	Non-Current Assets			
i)	Property, Plant and Equipments	42.94	80.18	
ii)	Other Intangible Assets		0.13	2)
iii	RoU Assets	64.49	-	
iv)	Investments Property	331.07	337.42	
v)	Financial Assets	204.00	0.00	
	Investments	301.62	6.96	
_	Total Non Current Assets	740.11	424.69	٥,
2	Current Assets			3)
	i) Financial Assets Trade Receivables			
	Loans and Advances	615.74	750.00	
	Other Current Assets	259.15	750.00 361.31	
	Cash and Cash Equivalent	49.84	215.26	
ii)	Deferred Tax Assets (Net)	17.50	27.02	
l" <i>)</i>	Total Current Assets	942.23	1,353.59	
	TOTAL ASSETS	1.682.34	1,778.28	4)
В	EQUITY AND LIABILITIES	1,002.04	1,770.20	"
ľ	1 Equity			
	Equity Share capital	287.74	287.74	
	Other Equity	983.20	960.68	
	Total Equity	1,270.94	1,248.42	
	2 Liabilities	-,	.,	
	Non-current liabilities			5)
i)	Financial Liabilities			
ľ	Borrowings	71.00	171.00	
	Other Financial Liabilites			
ii)	Other Current Liabilities	236.06	190.32	6)
iii)	Deferred Tax Liabilities		-	٥,
	Total Non Current Liabilities	307.06	361.32	
3	Current liabilities	_		7)
	i) Financial Liabilities			
l	Trade payables	7.92	11.79	
I	ii) Provisions	96.42	156.75	ı
I	Total Current Liabilities	104.34	168.54	
	TOTAL LIABILITIES	1,682.34	1,778.28	

The audited financial results for the quarter and year ender 31st March, 2024 ("the financial results") of Amforge Industries Limited ("the Company") have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under Section 133 of the Companies Act 2013 ("the Act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended).

0.19

(0.19)

The financial results for the quarter and year ended 31st March 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company in their respective meeting held o 24th May, 2024.

The financial results for the quarter and year ended 31 March 2024 have been audited by the statutory auditors of the Company, as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 The statutory auditors have expressed unmodified opinion or these financial results for the quarter and year ended 31st March, 2024.

The Board of Directors has appointed the following Key Managerial Personnel with effect from May 24, 2024 i) Mr. Jayesh Thakkar, as a Managing Director for a period o 3 years on the terms and conditions as recommend by the Nomination and Remuneration Committee, ii) M Balasubramanian Konar, as a Chief Financial Officer.

These financial results shall be filed with the Bombay Stock Exchange Limited ("BSE") and shall be available on the Company's website (www.amforgeindia.in) or on the websit There are no reportable segment and therefore in the contex

of Ind AS-108, disclosure of segment information is not provided Figures for the quarter ended 31 March 2024 and the rresponding quarter ended in the previous year as reported in these financial results are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures for the nine months period ender

31 December 2023. 8) The Previous period / year's figures have been regrouped rearranged wherever cosidered necessary to make ther

> For and on behalf of the Board of Director Amforge Industries Limited

व्ही आयपी क्लोदींग लिमिटेड

वेबसाईट : www.vipclothing.in, ई-मेल : investor.relations@viporg.com, द्रध्वनी क्र. : ९१-२८२५७६२४, २८२५७६२७, **फॅक्स** : ९१-२२-२८३७१०२३, सीआयएन : एल१८१०१एमएच१९९१पीएलसी०५९८०४

नोंदणीकत कार्यालय: सी-६. रोड नं. २२. एमआयडीसी. अंधेरी (पर्व), मंबई-४०००९३

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी लेखापरिक्षित (अलिप्त) वित्तीय निष्कर्षाचा उतारा

अ.	तपशिल		संपलेले वर्ष	संपलेले वर्ष			
क्र.		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
		38.03.2028	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	३,२४७.६९	४,४९९.३३	५,१७३.६०	१८,३७०.६७	२०,२३८.२२	
7	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	(७३९.९९)	(३३७.९९)	१९७.६२	(१,२६५.१२)	६६३.६८	
ş	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अनन्यसाधारण बाबींनंतर)	(७३९.९९)	(३३७.९९)	१९७.६२	(१,२६५.१२)	६६३.६८	
γ	समभाग भांडवल	१,६५१.९३	१,६५१.९३	१,६५१.९३	१,६५१.९३	१,६५१.९३	
ų	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून)	-	-	_	१२,१८०.६०	१३,४६५.४६	
ξ	प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबींपूर्वी) (दर्शनी मूल्य रू. २/- प्रत्येकी)						
	ए) मूलभूत :	(0.90)	(०.४१)	0.78	(१.५३)	0.60	
	बी) सौम्यिकृत :	(0.90)	(০.४१)	0.28	(१.५३)	0.60	
G	प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबींनंतर) (दर्शनी मूल्य रू. २/- प्रत्येकी)						
	ए) मूलभूत :	(0.90)	(०.४१)	0.78	(१.५३)	0.60	
	बी) सौम्यिकृत :	(0.90)	(०.४१)	0.28	(१.५३)	0.60	

१) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर केलेल्या ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी अलिप्त लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज वेबसाईटस (www.nseindia.com आणि www.bseindia.com) वर आणि त्याचप्रमाणे कंपनीची वेबसाईट www.vipclothing.in वर उपलब्ध

२) वरील निष्कर्षाना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकीत केले आणि संचालक मंडळाने २४ मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजुर केले.

व्हीआयपी क्लोदींग लिमिटेडसाठी

दिनांक : २४ मे. २०२४ ठिकाणः मुंबई

सही / -अर्चना मुनगुंटी कंपनी सेक्रेटरी



Frenchie





पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड

(सीआयएन : एल२९२५३एमएच२००९पीएलसी१९३३५२) नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय : डी-११२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी, नेरुळ, नवी मुंबई - ४०० ७०६, महाराष्ट्र, भारत दूर : +९१ २२ ६९१९ ९९९९, वेबसाईट : www.parasdefence.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी लेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

(₹.	लाखांत, प्रती समभ	ाग माहिती सोडून)					
एक	त्रित						
ही	संपलेले वर्ष						

	तपशील	पशील अलिप्त				एकत्रित					
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली	तिमाही	संपलेले वर्ष			
		३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२३		
		लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
	१ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	७,१२७	५,८८६	२४,१७७	२२,२६१	८,५१७	६,५८५	२६,१७७	२३,०६५		
	२ कालावधी/वर्षासाठी निव्वळ नफा (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)	१,२५३	900	४,४६१	४,६७२	१,२११	१,२८७	४,०४७	४,६८५		
	कालावधी/वर्षासाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक बाबीनंतर)	१,२५३	९७७	४,४६१	४,६७२	१,२११	१,२८७	४,०४७	४,६८५		
	४ कालावधी/वर्षासाठी करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक बाबीनंतर)	१,०३२	८८६	३,४२२	३,५९३	९६०	१,१८४	३,००३	३,५९५		
	 कालावधी/वर्षासाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधी/ वर्षासाठी नफा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) ** 	१,०००	۷۷۶	३,३८६	३,५८७	९२९	१,१७९	२,९६९	३,५९५		
-	६ समभाग भांडवल	३,९००	3,900	३,९००	३,९००	३,९००	३,९००	३,९००	३,९००		
	 इतर इक्विटी (लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) 			३६,५८२	३३,२३०			३६,३७९	३३, २४२		
	८ प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) ए) मुलभृत* बी) सौम्यिकृत*	२.६५ * २.६५ *	२.२७ * २.२७ *	<i>७७.</i> ७७.১	९.२१ ९.२१	२.५ ६ * २.५ ६ *	२.७६ * २.७६ *	८.२२ ८.२२	9. 24 9. 24		

**अनियंत्रक व्याजाचा हिस्सा धरून

वरील माहिती म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत २५ मे, २०२४ रोजी स्टॉक एक्सचेंजेस कडे सादर केलेल्या ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षाच्या लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलावर विवरणाचा एक उतारा आहे. उपरोक्त वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंज वेबसाईटस (www.bseindia.com आणि www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (www.parasdefence.com) वर उपलब्ध आहे.

बी) वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने २५ मे, २०२४ रोजी झालेल्या बैठकीत मंजुर केले.

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

ठिकाण : नवी मुंबई दिनांक : २५ मे, २०२४

सही/-मुंजाल शरद शाह

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०१०८०८६३



HUBTOWN LIMITED

CIN: L45200MH1989PLC050688

Registered Office: Hubtown Seasons, CTS No. 469-A, Opp. Jain Temple, R. K. Chemburkar Marg, Chembur - East, Mumbai - 400 071

Phone: + 91 22 2526 5000; Fax: + 91 22 25265099; E-mail: investorcell@hubtown.co.in; Website: www.hubtown.co.in

EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

CTANDAL ONE

FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

(₹ in lakh except as stated)

	STANDALONE					CONSOLIDATED				
Particulars	Quarter ended			Year ended		Quarter ended			Year ended	
	March 31, 2024 Audited	December 31, 2023 Unaudited	March 31, 2023 Audited	March 31, 2024 Audited	March 31, 2023 Audited	March 31, 2024 Audited	December 31, 2023 Unaudited	March 31, 2023 Audited	March 31, 2024 Audited	March 31, 2023 Audited
Total Income from Operations	10310	3585	4359	23716	23483	19015	4161	8581	36203	33600
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(166)	365	(274)	642	(2108)	(8755)	633	141	(7527)	(606)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(166)	365	(274)	642	(2108)	(8755)	633	141	(7527)	(606)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(299)	246	(316)	616	1081	(8913)	510	144	(7596)	2628
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(310)	378	(692)	701	1009	(8982)	392	(86)	(8492)	2794
Equity Share Capital (face value of ₹ 10/- each)	7994	7634	7634	7994	7634	7994	7634	7634	7994	7634
Reserves (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year				137960	136107				117807	122932
Earning per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised)										
Basic	(0.40)	0.32	(0.42)	0.80	1.47	(11.69)	0.34	0.63	(11.17)	4.16
Diluted	(0.40)	0.32	(0.42)	0.80	1.47	(11.69)	0.34	0.63	(11.17)	4.16
	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital (face value of ₹ 10/- each) Reserves (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year Earning per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised) Basic	Particulars March 31, 2024 Audited Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital (face value of ₹ 10/- each) Reserves (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year Earning per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised) Basic (0.40)	Particulars March 31, 2024 Audited December 31, 2023 Unaudited	ParticularsMarch 31, 2024 AuditedDecember 31, 2023 AuditedTotal Income from Operations1031035854359Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)(166)365(274)Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)(166)365(274)Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)(299)246(316)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)](310)378(692)Equity Share Capital (face value of ₹ 10/- each)799476347634Reserves (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year799476347634Earning per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised)(0.40)0.32(0.42)	Particulars	Particulars	Particulars	March 31, 2024 Audited March 31, 2024 Audited March 31, 2023 March 31, 2023	March 31, 2024 31, 2023 Audited March 31, 2024 Audited March 31, 2024 Audited March 31, 2024 Audited March 31, 2024 Audited March 31, 2023 Audited March 31, 2024 Audited March 31, 2023 Audited March 31, 2023 Audited Audited March 31, 2023 Audited Audited March 31, 2023 Audited Audited March 31, 2023 Audited Audited March 31, 2023 Audited March 31, 2023 Audited Au	March 31, 2024 Audited March 31, 2024 Audited Audited March 31, 2024 Audited Au

- The above results have been reviewed by the Audit and Compliance Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on May 24, 2024
- The above is an extract of the detailed format of Quarterly / Yearly Financial Results filed with the Stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Yearly Financial Results are available on the websites of the Stock Exchanges - www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website - www.hubtown.co.in.
- 3. Figures for the previous year have been regrouped/rearranged/reclassified, wherever necessary.

For and on behalf of the Board For Hubtown Limited

> Vvomesh M. Shah **Managing Director** DIN: 00009596

Managing Director Jayesh Thakkar

Place : Mumbai Dated: May 24, 2024 DIN: 03474967